



KRISHNA SAHAKARI BANK LTD., RETHARE BK.

कृष्णा सहकारी बँक लि., रेठरे बुद्रुक

प्रती,

मा. शाखाधिकारी

शाखा :-

विषय :- मोबाईल बँकिंग सुविधा मिळणेबाबत.

महोदय,

मी _____ रा. _____ माझा आपल्या शाखेमध्ये ग्राहक

क्रमांक _____ आहे. सादर आयडीस मोबाईल बँकिंग सुविधा चालू करून मिळावी.

❖ **मोबाईल बँकिंग सुविधा वापरणे बाबतच्या नियम व अटी :-**

- आपला मोबाईल बँकिंग पासवर्ड व MPIN गुप्त ठेवावा, तो कोणासही सांगू नये अथवा कोठेही लिहून ठेवू नये तो आपल्या स्मरणात ठेवावा.
- मोबाईल बँकिंगद्वारे कोणतेही बेकायदेशीर व्यवहार केले जाणार नाहीत याची दक्षता ग्राहकाणे घ्यावी.
- मोबाईल बँकिंगचा पासवर्ड व MPIN गुप्त ठेवणेची जबाबदारी ग्राहकाची राहिल. मात्र याचे गैरवापरातून कोणतेही नुकसान झालेस त्याची संपूर्ण जबाबदारी ग्राहकाची असेल.
- आपल्या मोबाईल बँकिंग पासवर्ड चा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास येताच तसे बँकेस कळविणेची जबाबदारी ग्राहकाची राहिल. जेणेकरून सदर सेवेमार्फत पुढील गैरवापर होणे टाळता येईल.
- बँकेने दिलेल्या रक्कम मर्यादेपर्यंतच ग्राहकास व्यवहार करता येतील. सदर मर्यादा बदलनेचा अधिकार बँकेस राहिल.
- ग्राहकास मोबाईल बँकिंग सेवेमार्फत बचत, चालू ठेव, कॅश क्रेडिट, बिझनेस ओवर ड्राफ्ट व FDOD या प्रकारच्या खातेवरील व्यवहार Debit & Credit व्यवहार करता येतील याची नोंद घ्यावी.
- कॅश क्रेडिट, बिझनेस ओवर ड्राफ्ट या खाते मध्ये व्यवहार करत असताना ज्या कारणासाठी व्यवसाय कर्ज व त्या व्यवसायाशी निगडित असणारे व्यवहार केले जातील याची ग्राहकाने नोंद घ्यावी. सदर व्यावसायिक खातेमध्ये खातेदार स्वता: वैयक्तिक कामासाठी कोणतेही व्यवहार करणार नाही अगर तसे केलेस त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्राहकाची राहिल. व अशा प्रकारच्या व्यवहाराची माहिती बँकेच्या निदर्शनास आलेस बँक संबंधित खातेवरील सर्व प्रकारचे व्यवहार थांबवेल याची नोंद घ्यावी.
- मोबाईल बँकिंगद्वारे केले जाणारे व्यवहार, त्याबाबतचे नियम व अटी तसेच सेवेसाठी आकारले जाणारे चार्जेस यामध्ये बदल करणेचा अधिकार बँकेस राहिल.
- ग्राहकास जर मोबाईल बँकिंग सेवेसाठी वापरत असलेला मोबाईल बदलावयाचा असल्यास शाखेशी संपर्क साधून आपल्या पहिल्या मोबाईल मधील मोबाईल बँकिंग Application बंद करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच नवीन मोबाईल मध्ये Application चालू होऊ शकते याची नोंद घ्यावी.
- मोबाईल बँकिंगद्वारे होणाऱ्या सर्व व्यवहारांची जबाबदारी ही ग्राहकाची राहिल.

नं	खाते प्रकार	ग्राहक प्रकार	व्यवहारचे अधिकार	मोबाईल बँकिंग वापरबाबत पात्रता व निकष
१	बचत खाते	व्यक्तीगत	Self	खातेदार स्वता:
		संयुक्त	Either Or Survivor	फक्त एकाच व्यक्तीस एकाच मोबाईल नंबर वरती देता येईल परंतु ज्यांना ज्यांना सहीचे अधिकार आहेत त्याच्या संयुक्त सहीने अर्ज द्यावा.
		अज्ञान	Minor	मोबाईल बँकिंग सुविधा देता येणार नाही.
2	चालू ठेव / कॅश क्रेडिट / बिझनेस ओवर ड्राफ्ट / FDOD	व्यक्तीगत	Self	खातेदार स्वता;
		प्रोपायटर	Proprietor	प्रोपायटर स्वता;
		पार्टनरशिप	Jointly	फक्त एकाच व्यक्तीस एकाच मोबाईल नंबर वरती देता येईल परंतु ज्यांना ज्यांना सहीचे अधिकार आहेत त्याच्या संयुक्त सहीने अर्ज द्यावा.
		कंपनी	Jointly	फक्त एकाच व्यक्तीस एकाच मोबाईल नंबर वरती देता येईल परंतु त्यासाठी कंपनी चा ठराव (Resolution) असणे आवश्यक आहे.
सदर मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन साठी मोबाईल फोन व मोबाईल नंबर महत्वाचा आहे .				

वरील सर्व नियम व अटी मी वाचले व मला / आम्हाला समजले आहेत. सदरचे सर्व नियम व अटी मला मान्य व कबूल आहेत. तरी मला वरील मागणीप्रमाणे मोबाईल बँकिंग सुविधा मिळावी ही विनंती.

दिनांक :-

ग्राहकाची सही व शिक्का _____



KSB कृष्णा सहकारी बँक लि., ऐठरे बुद्रुक

*** मोबाईल बँकिंग सुविधा अर्ज / दुरुस्ती अर्ज ***

प्रति,
शाखाधिकारी,
शाखा - _____

दिनांक : / / २०२

विषय - मोबाईल बँकिंग सुविधा मिळणेबाबत.

महोदय,
खातेदाराचे नांव व पत्ता - _____

Customer ID No. (*)

Email ID (*)

Register Mobile No. (*)

* वरील मोबाईल क्रमांक बँकेतील माझ्या सर्व खात्यांना जोडण्यात यावा. एक ग्राहक एक मोबाईल नंबर यानुसार बँकेतील माझे सर्व खात्यावरील सेवेकरिता एकाच मोबाईल नंबरचा वापर करणेबाबत या प्रतिज्ञा पत्राद्वारे लिहून देत आहे.

* माझे/आमचे आपले शाखेमध्ये खालीलप्रमाणे खाते/खाती आहेत.

अ.नं.	खात्याचा प्रकार	पूर्ण खाते क्रमांक (१३ अंकी)																	

मी/आम्ही KYC ची सर्व पूर्तता केलेली असून, मला/आम्हाला मोबाईल बँकिंग सुविधा मिळणे विषयी विनंती आहे. खात्याची व पासवर्डची गोपनीयतेचे पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी/आमची राहिल. बँकेने वेळोवेळी लागू केलेले मोबाईल बँकिंग IMPS चार्जस माझ्या खात्यावर नावे टाकण्यास कोणतीही हरकत असणार नाही. वरील ग्राहक क्रमांका व्यतिरिक्त बँकेमध्ये माझा दुसरा ग्राहक क्रमांक नाही अथवा असलेस त्याचा वापर करणार नाही. कळावे.

आपला विश्वासू

(खातेदाराची सही)

खातेदारांनी वरील नमुद केलेले खाते क्रमांक बरोबर असून, नमुद केलेल्या कस्टमर ID अंतर्गत सर्व खाती आहेत. तसेच खातेदाराचा कस्टमर ID मधील संपूर्ण माहिती बरोबर व परिपूर्ण असून KYC पूर्तता केलेली आहे. सही/सह्याची खात्री केलेली आहे. वरील नमुद केलेले मोबाईल नंबर व इमेलची खातर जमा केलेली आहे.

शाखाधिकारी सही व शिक्का

टीप : १) संयुक्त व्यक्ती खाते असल्यास सह्याचा अधिकार ज्यांना आहे त्या सर्वांच्या सह्या असणे आवश्यक आहे. दहा पेक्षा जास्त खाती असल्यास खातेदाराच्या सहीने खाते प्रकार व क्रमांक नमुद करून स्वतंत्र लिस्ट घेवून फार्म सोबत जोडावी. २) संयुक्त व्यक्ती खात्याबाबत ज्या व्यक्ती खातेदाराच्या CBS प्रणाली मध्ये नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मोबाईलची सुविधा आवश्यक आहे. त्या एकाच मोबाईल क्रमांकाची या फार्म मध्ये नोंदणी करावी. सदर फार्म स्कॅन करून mobilebanking@krishnabank.co.in या इमेल वर शाखांनी पाठवावा.